

Test Booklet Code & Serial No.

प्रश्नपत्रिका कोड व क्रमांक

Paper-II**COMMERCE****D****Signature and Name of Invigilator**

Seat No.

1. (Signature)

(In figures as in Admit Card)

(Name)

Seat No.

2. (Signature)

(In words)

(Name)

OMR Sheet No.

SEP - 50221

(To be filled by the Candidate)

Time Allowed : 2 Hours]**[Maximum Marks : 200****Number of Pages in this Booklet : 32****Number of Questions in this Booklet : 100****Instructions for the Candidates**

- Write your Seat No. and OMR Sheet No. in the space provided on the top of this page.
- This paper consists of **100** objective type questions. Each question will carry *two* marks. *All* questions of Paper II will be compulsory.
- At the commencement of examination, the question booklet will be given to the student. In the first 5 minutes, you are requested to open the booklet and compulsorily examine it as follows :
 - To have access to the Question Booklet, tear off the paper seal on the edge of this cover page. Do not accept a booklet without sticker-seal or open booklet.
 - Tally the number of pages and number of questions in the booklet with the information printed on the cover page. Faulty booklets due to missing pages/questions or questions repeated or not in serial order or any other discrepancy should not be accepted and correct booklet should be obtained from the invigilator within the period of 5 minutes. Afterwards, neither the Question Booklet will be replaced nor any extra time will be given. The same may please be noted.
 - After this verification is over, the OMR Sheet Number should be entered on this Test Booklet.
- Each question has four alternative responses marked (A), (B), (C) and (D). You have to darken the circle as indicated below on the correct response against each item.
Example : where (C) is the correct response.

(A)

(B)

(C)

(D)
- Your responses to the items are to be indicated in the **OMR Sheet given inside the Booklet only**. If you mark at any place other than in the circle in the OMR Sheet, it will not be evaluated.
- Read instructions given inside carefully.
- Rough Work is to be done at the end of this booklet.
- If you write your Name, Seat Number, Phone Number or put any mark on any part of the OMR Sheet, except for the space allotted for the relevant entries, which may disclose your identity, or use abusive language or employ any other unfair means, you will render yourself liable to disqualification.
- You have to return original OMR Sheet to the invigilator at the end of the examination compulsorily and must not carry it with you outside the Examination Hall. You are, however, allowed to carry the Test Booklet and duplicate copy of OMR Sheet on conclusion of examination.
- Use only Blue/Black Ball point pen.
- Use of any calculator or log table, etc., is prohibited.
- There is no negative marking for incorrect answers.

विद्यार्थ्यासाठी महत्वाच्या सूचना

- परिक्षार्थींनी आपला आसन क्रमांक या पृष्ठावरील वरच्या कोपऱ्यात लिहावा. तसेच आपणास दिलेल्या उत्तरपत्रिकेचा क्रमांक त्याखाली लिहावा.
- सदर प्रश्नपत्रिकेत **100** बहुपर्यायी प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नास **दोन** गुण आहेत. या प्रश्नपत्रिकेतील **सर्व** प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
- परीक्षा सुरू झाल्यावर विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका दिली जाईल. सुरुवातीच्या 5 मिनीटांमध्ये आपण सदर प्रश्नपत्रिका उघडून खालील बाबी अवश्य तपासून पहाव्यात.
 - प्रश्नपत्रिका उघडण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर लावलेले सील उघडावे. सील नसलेली किंवा सील उघडलेली प्रश्नपत्रिका स्विकारू नये. पहिल्या पृष्ठावर नमूद केल्याप्रमाणे प्रश्नपत्रिकेची एकूण पृष्ठे तसेच प्रश्नपत्रिकेतील एकूण प्रश्नांची संख्या पडताळून पहावी. पृष्ठे कमी असलेली/कमी प्रश्न असलेली/प्रश्नांचा चुकीचा क्रम असलेली किंवा इतर त्रुटी असलेली सदोष प्रश्नपत्रिका सुरुवातीच्या 5 मिनिटातच पर्यवेक्षकाला परत देऊन दुसरी प्रश्नपत्रिका मागवून घ्यावी. त्यानंतर प्रश्नपत्रिका बदलून मिळणार नाही तसेच वेळही वाढवून मिळणार नाही याची कृपया विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
 - वरीलप्रमाणे सर्व पडताळून पाहिल्यानंतरच प्रश्नपत्रिकेवर ओ.एम.आर. उत्तरपत्रिकेचा नंबर लिहावा.
- प्रत्येक प्रश्नासाठी (A), (B), (C) आणि (D) अशी चार विकल्प उत्तरे दिली आहेत. त्यातील योग्य उत्तराचा रकाना खाली दर्शविल्याप्रमाणे ठळकपणे काळा/निळा करावा.
उदा. : जर (C) हे योग्य उत्तर असेल तर.


(A)

(B)

(C)

(D)
- या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे ओ.एम.आर. उत्तरपत्रिकेतच दर्शवावीत. इतर ठिकाणी लिहिलेली उत्तरे तपासली जाणार नाहीत.
- आत दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- प्रश्नपत्रिकेच्या शेवटी जोडलेल्या कोन्या पानावरच कच्चे काम करावे.
- जर आपण ओ.एम.आर. वर नमूद केलेल्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर कोठेही नाव, आसन क्रमांक, फोन नंबर किंवा ओळख पटेल अशी कोणतीही खूण केलेली आढळून आल्यास अथवा असभ्य भाषेचा वापर किंवा इतर गैरमार्गांचा अवलंब केल्यास विद्यार्थ्याला परीक्षेस अपात्र ठरविण्यात येईल.
- परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्याने मूळ ओ.एम.आर. उत्तरपत्रिका पर्यवेक्षकांकडे परत करणे आवश्यक आहे. तथापि, प्रश्नपत्रिका व ओ.एम.आर. उत्तरपत्रिकेची द्वितीय प्रत आपल्याबरोबर नेण्यास विद्यार्थ्यांना परवानगी आहे.
- फक्त निळ्या किंवा काळ्या बॉल पेनचाच वापर करावा.
- कॅलक्युलेटर किंवा लॉग टेबल वापरण्यास परवानगी नाही.
- चुकीच्या उत्तरासाठी गुण कपात केली जाणार नाही.

SEP - 50221/II—D



SEP - 50221/II—D

Commerce
Paper II
वाणिज्य
प्रश्नपत्रिका II

Time Allowed : 120 Minutes]**[Maximum Marks : 200**

Note : This Paper contains **Hundred (100)** multiple choice questions. Each question carrying **Two (2)** marks. Attempt *All* questions.

सूचना : या प्रश्नपत्रिकेत एकूण शंभर (100) बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाला दोन (2) गुण आहेत. सर्व प्रश्न सोडवा.

1. The major player in the Indian money market is (A) Co-operative banks (B) Indigenous banks (C) Commercial banks (D) Reserve Bank of India	1. भारतीय नाणे बाजाराचा महत्त्वाचा घटक कोणता ? (A) सहकारी अधिकोष (B) स्थानिक अधिकोष (C) व्यापारी अधिकोष (D) भारतीय रिझर्व बँक
2. Which of the following is <i>not</i> the principal function of the RBI ? (A) Bankers Bank (B) Currency issue (C) Government's Bank (D) Bankers to the local self-government	2. पुढीलपैकी कोणते भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख कार्य नाही ? (A) अधिकोषांचा अधिकोष (B) चलन निर्गमन (C) शासनाचा अधिकोष (D) स्थानिक स्वराज्य संस्थांचा अधिकोष
3. The safest form of crossing is (A) General crossing (B) Special crossing (C) Double crossing (D) A/c payee crossing	3. रेखांकनाचा सर्वात सुरक्षित प्रकार म्हणजे : (A) सर्वसाधारण रेखांकन (B) विशेष रेखांकन (C) दुहेरी रेखांकन (D) 'खात्यावर जमा करा' रेखांकन

SEP - 50221/II—D

- | | |
|--|---|
| <p>4. The bank through which the issuing bank arranges to advice the letter of credit to the beneficiary is called as</p> <p>(A) Bank of issue</p> <p>(B) Advising bank</p> <p>(C) Payee bank</p> <p>(D) Authorised bank</p> | <p>4. पतपत्र निर्गमन करणारा अधिकोष ज्या अधिकोषाच्या माध्यमातून लाभार्थीला पतपत्र देण्याची व्यवस्था करतो त्या अधिकोषाला असे म्हणतात.</p> <p>(A) निर्गमन करणारा अधिकोष</p> <p>(B) निधी निर्देशक अधिकोष</p> <p>(C) अदाता अधिकोष</p> <p>(D) अधिकृत अधिकोष</p> |
| <p>5. is financing and maintenance of book debts by another party.</p> <p>(A) Del-credere contract</p> <p>(B) Debt brokerage</p> <p>(C) Factoring</p> <p>(D) Bill discounting</p> | <p>5. त्रयस्थ पक्षाद्वारे प्राप्य ऋणाचे व्यवस्थापन व अर्थसाहाय्य करणे म्हणजे :</p> <p>(A) जामीन अडत्या करार</p> <p>(B) कर्ज दलाली</p> <p>(C) अडत</p> <p>(D) हुंडीचे कसरीकरण</p> |
| <p>6. All the exchange rates quoted on the screen or in print are for unless otherwise mentioned.</p> <p>(A) Spot transactions</p> <p>(B) Forward transactions</p> <p>(C) Cash transactions</p> <p>(D) Tom transactions</p> | <p>6. मुद्रित अथवा संगणकीय पटलावर दर्शविलेले दर, जर इतर विशिष्ट बाब नमूद केलेली नसल्यास कारणासाठी असतात.</p> <p>(A) तात्काळ व्यवहार</p> <p>(B) अग्रेषित व्यवहार</p> <p>(C) रोख व्यवहार</p> <p>(D) टॉम व्यवहार</p> |
| <p>7. Merchant bankers are</p> <p>(A) Financial brokers</p> <p>(B) Financial intermediaries</p> <p>(C) Credit appraisers</p> <p>(D) Underwriters</p> | <p>7. व्यापारी अधिकोष हे आहेत.</p> <p>(A) वित्तीय अडते</p> <p>(B) वित्तीय मध्यस्थ</p> <p>(C) पत मूल्यमापक</p> <p>(D) विमा दलाल</p> |

SEP - 50221/II—D

- | | |
|--|---|
| <p>8. The committee which recommended establishment of data warehouse is</p> <p>(A) Vasudevan Committee</p> <p>(B) Rangarajan Committee</p> <p>(C) Saraf Committee</p> <p>(D) Shere Committee</p> | <p>8. संगणकीय माहिती साठ्याचे संग्रहण (Warehouse) निर्माण करण्यासाठीची शिफारस समितीने केले.</p> <p>(A) वासुदेवन</p> <p>(B) रंगराजन</p> <p>(C) सराफ</p> <p>(D) शेरे</p> |
| <p>9. The Basel Committee on Banking supervisory authorities was established by</p> <p>(A) The Central bank governors of the group of ten countries</p> <p>(B) European countries</p> <p>(C) India</p> <p>(D) U.S.A.</p> | <p>9. अधिकोषीय पर्यवेक्षण प्राधिकरणासाठी बॅसेल समितीची स्थापनाद्वारे केली गेली.</p> <p>(A) दहा प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या नियामकाकडून</p> <p>(B) यूरोपीयन देश</p> <p>(C) भारत</p> <p>(D) अमेरिका</p> |
| <p>10. The ratio of shareholders funds to the total assets measures that shifts in the ratio of owned funds to total funds is</p> <p>(A) Economic equity ratio</p> <p>(B) Fund based ratio</p> <p>(C) Total asset ratio</p> <p>(D) Liquidity ratio</p> | <p>10. पुढीलपैकी कोणता अनुपात भागधारकांच्या निधीचा कंपनीच्या एकूण संपत्तीच्या अनुपाताचा स्वनिधी व एकूण निधी यातील संक्रमणाचे गणन करतो ?</p> <p>(A) आर्थिक समता अनुपात</p> <p>(B) निधी आधारित अनुपात</p> <p>(C) सकल संपत्ती अनुपात</p> <p>(D) तरलता अनुपात</p> |

SEP - 50221/II—D

11. Marketing refers to

- (A) Social and managerial process of anticipating, identifying and satisfying customer requirements profitably
- (B) Managerial process of measuring customers requirements
- (C) Process of creating demand for goods and services made available in the market
- (D) Process of collecting and analysing data related to future requirements of customers

12. Demand going up and down with time upsetting alignment with supply is known as

- (A) Excess
- (B) Declining
- (C) Latent
- (D) Fluctuating

13. The customer orientation implies

- (A) Selling goods/services at moderate price to customer
- (B) Giving priority to profit vis-a-vis the customer needs
- (C) Applying cafeteria approach for production
- (D) Ability to think like and act like customer

11. विपणन म्हणजे :

- (A) ग्राहकांच्या आवश्यकता ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी अपेक्षित असणारी सामाजिक व व्यवस्थापकीय नफा मिळवून देणारी प्रक्रिया
- (B) ग्राहकांच्या गरजांचे मापन करणारी व्यवस्थापकीय प्रक्रिया
- (C) बाजारपेठेत उपलब्ध करून दिलेल्या वस्तू व सेवांसाठी मागणी निर्माण करण्याची प्रक्रिया
- (D) ग्राहकांच्या भविष्यकालीन गरजांसदर्भात माहिती गोळा करून तिचे विश्लेषण करण्याची प्रक्रिया

12. कालानुरूप मागणीत होणारी वाढ अथवा घट यामुळे पुरवठ्याच्या स्तरबद्धतेत होणाऱ्या विस्कळीतपणास मागणी असे म्हणतात.

- (A) वाढीव
- (B) ऱ्हासपूर्ण
- (C) अप्रकट
- (D) बदलती

13. ग्राहक दिशानिर्देशनातून ध्वनीत होते.

- (A) वस्तू व सेवांची माफक दरात ग्राहकांना विक्री
- (B) ग्राहकांच्या गरजापेक्षा व्यावसायिक नफ्यास प्राधान्य देणे
- (C) उत्पादनासाठी बहुपर्यायी पद्धतीचा वापर करणे
- (D) ग्राहकांच्या आवडीनुसार विचार व कृती करण्याची क्षमता

SEP - 50221/II—D

- | | |
|--|--|
| <p>14. Skimming Price Strategy is appropriate when</p> <p>(A) Product is differentiated and competition is normal</p> <p>(B) Customers are sensitive to price</p> <p>(C) Customers are price insensitive to a given value and they wish to buy</p> <p>(D) Product is new and innovative</p> <p>15. Distribution logistics refers to</p> <p>(A) All activities that accomplish delivery of the end product to the channels as well as the consumer</p> <p>(B) Physical flow of the product from product development to production</p> <p>(C) Transportation, warehousing and inventory management</p> <p>(D) Attempt to create value to product</p> <p>16. The maturity stage of PLC is characterised by</p> <p>(A) Growth in absolute sales and sales growth rate starts declining</p> <p>(B) The number of sales declined, growth rate turns negative</p> <p>(C) Growth in absolute sales and sales growth rate remaining constant</p> <p>(D) Growth in absolute sales and sales growth rate increasing at an increasing rate</p> | <p>14. आसन्नपृष्ठ किंमत धोरण हे पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत योग्य ठरते ?</p> <p>(A) उत्पादन हे प्रभेदित आणि स्पर्धा सामान्य आहे</p> <p>(B) ग्राहक हे किंमतीबाबत संवेदनशील आहेत</p> <p>(C) ग्राहक एका विशिष्ट मूल्यासाठी वस्तू खरेदी करताना वस्तूच्या किंमतीबाबत असंवेदनशील असतात</p> <p>(D) उत्पादन हे नवीन व अभिनव आहे</p> <p>15. पुरवठा रसदशास्त्र म्हणजे :</p> <p>(A) अंतिम उत्पादनाचे ग्राहक तसेच वितरण वाहिनीकडे पोचविण्याशी संबंधित सर्व क्रिया</p> <p>(B) उत्पादनाचा उत्पादन विकास ते प्रत्यक्ष उत्पादनापर्यंतचा भौतिक प्रवाह</p> <p>(C) वाहतूक, भांडारगृह व साठा व्यवस्थापन</p> <p>(D) उत्पादनात अंतरिक मूल्य-निर्माण करण्याचा प्रयत्न</p> <p>16. वस्तूच्या उत्पादन जीवन चक्रातील परिपक्वता अवस्थेचे वैशिष्ट्य</p> <p>(A) सकल विक्रीत वाढ होते व विक्रयवृद्धी दरात घसरण होण्यास सुरुवात होते</p> <p>(B) विक्रीत घट होते व विक्री दर उणे होतो</p> <p>(C) सकल वृद्धी दर वाढतो व विक्री वृद्धी दर स्थिर राहतो</p> <p>(D) सकल वृद्धी वाढते व विक्री वृद्धीदरात वाढत्या दराने वाढ होते</p> |
|--|--|

SEP - 50221/II—D

- | | |
|---|--|
| <p>17. Arrangement for a product to occupy a clear, distinctive and desirable place relative to competing products in the minds of target consumer is known as</p> <p>(A) Marketing mix</p> <p>(B) Marketing planning and strategy</p> <p>(C) Marketing process</p> <p>(D) Market positioning</p> | <p>17. स्पर्धक उत्पादनाच्या तुलनेत संभाव्य ग्राहकाच्या मनात उत्पादनाबद्दल स्पष्ट, वैशिष्ट्यपूर्ण व अपेक्षित स्थान या बाबींची रचना म्हणजेच</p> <p>(A) विपणन मिश्र</p> <p>(B) विपणन नियोजन व धोरण</p> <p>(C) विपणन प्रक्रिया</p> <p>(D) बाजारपेठेतील स्थान निश्चितीकरण</p> |
| <p>18. is a set of procedures and sources, managers use to obtain everyday information about developments in the marketing environment.</p> <p>(A) Database system</p> <p>(B) Marketing intelligence system</p> <p>(C) Enterprise resource planning system</p> <p>(D) Marketing research system</p> | <p>18. विपणन पर्यावरण विकासाबाबत दैनिक माहिती गोळा करण्यासाठी व्यवस्थापकाने अवलंबिलेल्या कार्यपद्धतीचा संच व स्रोत म्हणजे</p> <p>(A) माहितीसाठी प्रणाली</p> <p>(B) विपणन गुप्तवार्ता/हेरगिरी प्रणाली</p> <p>(C) उद्योजकीय संसाधन व्यवस्थापन प्रणाली</p> <p>(D) विपणन संशोधन प्रणाली</p> |
| <p>19. Different customer groups pays different prices for the same goods and services, (e.g. Railway concession to students and senior citizens) it is the example of</p> <p>(A) Customer segmentation price</p> <p>(B) Product form pricing</p> <p>(C) Optional pricing</p> <p>(D) Time pricing</p> | <p>19. विविध ग्राहक समूह त्याच प्रकारच्या वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या किंमती देतात (खरेदी मूल्य) (उदा. एकाच रेलवे प्रवासास विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक वेगवेगळ्या आकार (भाडे) देतात) हे चे उदाहरण आहे.</p> <p>(A) ग्राहक खंडीकरण किंमत</p> <p>(B) उत्पादन आधारित किंमत</p> <p>(C) पर्यायी किंमत</p> <p>(D) काल मूल्य</p> |

SEP - 50221/II—D

- | | |
|--|--|
| <p>20. enables one to have comparison of quality and price.</p> <p>(A) Standardisation</p> <p>(B) Grading</p> <p>(C) Labelling</p> <p>(D) Branding</p> | <p>20. वस्तूचा दर्जा व किंमत यांची तुलना करणे मुळे शक्य होते.</p> <p>(A) प्रमाणीकरणा</p> <p>(B) प्रतवारी</p> <p>(C) चिन्हांकन</p> <p>(D) पण्यचिन्ह</p> |
| <p>21. In the words of, "Law is the body of principles recognised and applied by the state is the administration of justice".</p> <p>(A) Salmond</p> <p>(B) Woodrow Wilson</p> <p>(C) Sir William Anson</p> <p>(D) Pallock</p> | <p>21. पुढीलपैकी कोणाच्या मते "कायदा म्हणजे न्यायदान प्रक्रियेसाठी एखाद्या देशाने उपयोजित केलेली व मान्यताप्राप्त तत्त्वे असणारी संरचना"? </p> <p>(A) सालमंड</p> <p>(B) वुड्रो विल्सन</p> <p>(C) सर विल्यम अँसन</p> <p>(D) पॅलॉक</p> |
| <p>22. The President of India has given his assent to legislations on Central Goods and Service Tax on</p> <p>(A) 12th April, 2017</p> <p>(B) 27th March, 2017</p> <p>(C) 29th March, 2017</p> <p>(D) 30th April, 2017</p> | <p>22. केंद्रीय वस्तू व सेवा कर विषयक कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी रोजी मान्यता दिली.</p> <p>(A) 12 एप्रिल, 2017</p> <p>(B) 27 मार्च, 2017</p> <p>(C) 29 मार्च, 2017</p> <p>(D) 30 एप्रिल, 2017</p> |
| <p>23. Section 8 of the RTI Act, 2005 deals with the</p> <p>(A) Exemption from Disclosure of Information</p> <p>(B) Disposal of request</p> <p>(C) Penalties</p> <p>(D) Appeal</p> | <p>23. माहितीचा अधिकार 2005 मधील कलम 8 शी संबंधित आहे.</p> <p>(A) माहितीच्या प्रकटनापासून सूट</p> <p>(B) याचिका निकाली काढणे</p> <p>(C) दंड</p> <p>(D) आवाहन</p> |

SEP - 50221/II—D

- | | |
|---|---|
| <p>24. Intellectual Property Right (IPR) protects the use of information and ideas that are of</p> <p>(A) Ethical value</p> <p>(B) Monetary value</p> <p>(C) Social value</p> <p>(D) Commercial value</p> | <p>24. बौद्धिक संपदा अधिकार हा कोणत्या प्रकारच्या माहिती व कल्पनांचे रक्षण करतो ?</p> <p>(A) नीतिमूल्य</p> <p>(B) मौद्रिक मूल्य</p> <p>(C) सामाजिक मूल्य</p> <p>(D) व्यापारी मूल्य</p> |
| <p>25. What is the validity of challan in Form GST PMT-06 ?</p> <p>(A) 1 day</p> <p>(B) 5 days</p> <p>(C) 15 days</p> <p>(D) Forever</p> | <p>25. GST PMT-06 या आवेदनपत्रात नमूद केलेल्या चलनाची वैधता आहे.</p> <p>(A) 1 दिवस</p> <p>(B) 5 दिवस</p> <p>(C) 15 दिवस</p> <p>(D) कायमस्वरूपी</p> |
| <p>26. According to Section 3 of the a minor is a person who has not completed eighteen years of age.</p> <p>(A) Indian Majority Act, 1875</p> <p>(B) Indian Contract Act, 1872</p> <p>(C) Indian Companies Act, 2013</p> <p>(D) Indian Juvenile Justice Act, 1986</p> | <p>26. च्या कलम क्रमांक 3 अन्वये अज्ञान म्हणजे ज्या व्यक्तीने वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेली नाहीत.</p> <p>(A) इंडियन मेजॉरिटी अॅक्ट, 1875</p> <p>(B) इंडियन कॉन्ट्रॅक्ट अॅक्ट, 1872</p> <p>(C) इंडियन कंपनीज अॅक्ट, 2013</p> <p>(D) इंडियन जुव्हेनॉईल जस्टीस अॅक्ट, 1986</p> |
| <p>27. Section 2 (y) of the, explains turnover as, "It includes value of sale of goods or services".</p> <p>(A) The Competition Act, 2002</p> <p>(B) The Factories Act, 1948</p> <p>(C) The Trade Union Act, 1926</p> <p>(D) Maharashtra Goods and Services Tax Act, 2017</p> | <p>27. या कायद्याच्या कलम 2 (y) अन्वये उलाढाल म्हणजेच "ज्यात वस्तू व सेवांचे मूल्य समाविष्ट असते".</p> <p>(A) द कॉम्पिटीशन अॅक्ट, 2002</p> <p>(B) द फॅक्टरीज अॅक्ट, 1948</p> <p>(C) द ट्रेड युनियन अॅक्ट, 1926</p> <p>(D) महाराष्ट्र गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स एक्ट, 2017</p> |

SEP - 50221/II—D

- | | |
|---|--|
| <p>28. If the threat is with regard to the goods or property of the other party, it is not</p> <p>(A) Duress</p> <p>(B) Fraud</p> <p>(C) Mistake</p> <p>(D) Illegal</p> <p>29. The cartel is defined u/s of the Competition Act, 2002.</p> <p>(A) 2(c)</p> <p>(B) 2(f)</p> <p>(C) 2(h)</p> <p>(D) 2(i)</p> <p>30. Which section of the RTI Act, 2005 deals with obligation of Public authorities ?</p> <p>(A) Sec. 6</p> <p>(B) Sec. 7</p> <p>(C) Sec. 4(1)</p> <p>(D) Sec. 8</p> <p>31. When income of previous year is not taxable in the immediately following assessment year ?</p> <p>(A) Shipping business of resident</p> <p>(B) Shipping business of non-resident</p> <p>(C) Non-government organisation of foreign country</p> <p>(D) Non-government organisation of India</p> | <p>28. जर दुसऱ्या पक्षाच्या वस्तू अथवा संपत्तीबाबत जोखीमीची संभावना असल्यास त्यास म्हणता येणार नाही.</p> <p>(A) बळजबरी अथवा सक्ती</p> <p>(B) अपहार</p> <p>(C) चूक अथवा अपसमज</p> <p>(D) अवैध</p> <p>29. स्पर्धा कायद्याच्या कोणत्या कलमात 'संघ' या संज्ञेची व्याख्या करण्यात आली आहे ?</p> <p>(A) 2(c)</p> <p>(B) 2(f)</p> <p>(C) 2(h)</p> <p>(D) 2(i)</p> <p>30. सार्वजनिक अधिकाऱ्यांवर असणाऱ्या बंधनांचा उल्लेख माहिती अधिकार कायद्याच्या कोणत्या कलमात केलेला आहे ?</p> <p>(A) कलम-6</p> <p>(B) कलम-7</p> <p>(C) कलम-4(1)</p> <p>(D) कलम-8</p> <p>31. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीतील पूर्व वर्षात मिळालेले उत्पन्न लागेच पुढच्या करनिर्धारण वर्षात करपात्र नसते ?</p> <p>(A) निवासी व्यक्तीचा जहाजराणी व्यवसाय</p> <p>(B) अनिवासी व्यक्तीचा जहाजराणी व्यवसाय</p> <p>(C) विदेशातील असरकारी संघटना</p> <p>(D) भारतातील असरकारी संघटना</p> |
|---|--|

SEP - 50221/II—D

- | | |
|--|---|
| <p>32. Which of the following income is <i>not</i> taxable under Income Tax Act, 1961 ?</p> <p>(A) Income of Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC)</p> <p>(B) Income of Maharashtra Government Milk Scheme</p> <p>(C) Income of Maharashtra Tourism Development Corporation (MTDC)</p> <p>(D) Income of Maharashtra State Financial Corporation (MSFC)</p> <p>33. Gift of ₹ 2,00,000 received by employee through account payee cheque from employer is taxable under the head :</p> <p>(A) Income from salary</p> <p>(B) Income from other sources</p> <p>(C) Exempt from Income Tax</p> <p>(D) Income exempt upto ₹ 50,000 and balance taxable under the head 'Income from other sources'</p> <p>34. An industrial undertaking has acquired and installed a machinery costing ₹ 60,00,000 on 3rd October, 2018. The assessee has fulfilled the conditions specified in Section 32 (ia) of the Income Tax Act, 1961. Then additional depreciation for A. Y. 2019-20 will be :</p> <p>(A) ₹ 6,00,000</p> <p>(B) ₹ 9,00,000</p> <p>(C) ₹ 4,50,000</p> <p>(D) ₹ 12,00,000</p> | <p>32. खालीलपैकी कोणते उत्पन्न आयकर कायदा 1961 नुसार करपात्र आहे ?</p> <p>(A) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (मरापम) उत्पन्न</p> <p>(B) महाराष्ट्र राज्य दुग्ध योजनेचे उत्पन्न</p> <p>(C) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उत्पन्न</p> <p>(D) महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाचे उत्पन्न</p> <p>33. कर्मचार्यास त्याच्या मालकाकडून ₹ 2,00,000 रकमेची खात्यावर जमा होणाऱ्या रेखांकित धनादेशाने मिळालेली भेट रक्कम खालीलपैकी कोणत्या शीर्षकाखाली करपात्र आहे ?</p> <p>(A) वेतनापासून उत्पन्न</p> <p>(B) इतर स्रोतापासून उत्पन्न</p> <p>(C) आयकर मुक्त</p> <p>(D) ₹ 50,000 पर्यंतचे उत्पन्न करमुक्त असून शिल्लक रक्कम इतर स्रोतापासून उत्पन्न या शीर्षकाखाली करपात्र आहे</p> <p>34. एका औद्योगिक उपक्रमाने ₹ 60,00,000 किंमतीची यंत्रसामुग्री खरेदीकडून आपल्या कारखान्यात 3 ऑक्टोबर, 2018 रोजी बसवून त्याचा वापर सुरू केला आहे. करदात्याने आयकर कायदा 1961 मधील कलम 32(ia) च्या सर्व अटींची पूर्तता केली आहे. तर कर आकारणी वर्षा 2019-20 मध्ये अतिरिक्त घसारा हा असेल.</p> <p>(A) ₹ 6,00,000</p> <p>(B) ₹ 9,00,000</p> <p>(C) ₹ 4,50,000</p> <p>(D) ₹ 12,00,000</p> |
|--|---|

SEP - 50221/II—D

- | | |
|--|--|
| <p>35. When net annual value of a house property can be negative –</p> <p>(A) Deduction under Section 24 are more than income</p> <p>(B) When municipal taxes paid by the owner are more than gross annual value</p> <p>(C) When house property is self occupied</p> <p>(D) When the house property was vacant throughout the year</p> <p>36. Mr. Rajendra purchased a plot of land in Pune for ₹ 70,00,000 on 5th July 2012. He constructed a residential house on this plot, which was completed on 8th October, 2015. The cost of construction was ₹ 50,00,000. The entire house structure was sold for ₹ 2,10,00,000 on 6th August, 2017, which includes ₹ 1,50,00,000 for land and balance for the superstructure. What can be the capital gain on sale of house for the A. Y. 2018-19 ? C.I.I. for previous years 2012-13, 2015-16 and 2017-18 is 200, 254, 278 respectively.</p> <p>(A) ₹ 64,80,000</p> <p>(B) ₹ 90,00,000</p> <p>(C) ₹ 30,00,000</p> <p>(D) ₹ 80,00,000</p> <p>37. is a section related to clubbing of income under Income Tax Act, 1961.</p> <p>(A) Section 60-63</p> <p>(B) Section 60-69</p> <p>(C) Section 60-64</p> <p>(D) Section 60-61</p> | <p>35. गृहसंपत्तीचे नक्त वार्षिक मूल्य उणे असते तेव्हा :</p> <p>(A) कलम 24 नुसार उत्पन्नापेक्षा वजावट अधिक असते</p> <p>(B) जेव्हा घरमालकाने अदा केलेला नगरपालिका कर हा ढोबळ वार्षिक उत्पन्नापेक्षा अधिक असतो</p> <p>(C) जेव्हा गृहसंपत्ती ही स्वयंनिवासासाठी वापरली जाते</p> <p>(D) जेव्हा गृहसंपत्ती वर्षभर रिकामी असते</p> <p>36. श्री. राजेंद्र यांनी 5 जुलै, 2012 रोजी पुणे शहरात जमिनीचा एक भूखंड ₹ 70,00,000 इतक्या रकमेस खरेदी केला. त्या भूखंडावर त्यांनी निवासी घर बांधले, त्याचे बांधकाम 8 ऑक्टोबर, 2015 रोजी पूर्ण झाले. त्याचा बांधकाम खर्च ₹ 50,00,000 इतका आला. सदरचे घर 6 ऑगस्ट 2017 रोजी ₹ 2,10,00,000 इतक्या किंमतीस विकले, त्या किंमतीत जमिनीपोटी ₹ 1,50,00,000 इतके असून शेष रक्कम घराच्या बांधकामापोटी आहे. करनिर्धारण वर्ष 2018-19 साठी घर विकून प्राप्त झालेला भांडवली नफा किती ? पूर्वे वर्ष 2012-13, 2015-16 व 2017-18 साठी खर्च महागाई निर्देशांक अनुक्रमे 200, 254 व 278 आहे.</p> <p>(A) ₹ 64,80,000</p> <p>(B) ₹ 90,00,000</p> <p>(C) ₹ 30,00,000</p> <p>(D) ₹ 80,00,000</p> <p>37. भारतीय आयकर कायदा, 1961 चे कोणते कलम हे उत्पन्नाच्या एकत्रीकरणाशी संबंधित आहे ?</p> <p>(A) कलम - 60-63</p> <p>(B) कलम - 60-69</p> <p>(C) कलम - 60-64</p> <p>(D) कलम - 60-61</p> |
|--|--|

SEP - 50221/II—D

- | | |
|---|---|
| <p>38. Income from Farmhouse is :</p> <p>(A) Agricultural income</p> <p>(B) Income from house property</p> <p>(C) Exempted capital gain</p> <p>(D) Income from other sources</p> | <p>38. शेतघर (फार्महाऊस) पासून मिळणारे उत्पन्न हे आहे.</p> <p>(A) कृषी उत्पन्न</p> <p>(B) गृहसंपत्तीपासूनचे उत्पन्न</p> <p>(C) करमुक्त भांडवली नफा</p> <p>(D) इतर स्रोतांपासूनचे उत्पन्न</p> |
| <p>39. Apex Ltd, a manufacturing company has installed a machinery costing ₹ 100,00,000 in a factory for research and development and charged as an expense under section 35 of Income Tax Act, 1961 but used that machinery for manufacturing of regular products. Then it will be considered as :</p> <p>(A) Tax management</p> <p>(B) Tax planning</p> <p>(C) Tax avoidance</p> <p>(D) Tax evasion</p> | <p>39. अँपेक्स लिमिटेड या उत्पादनक्षेत्रातील कंपनीचे त्यांच्या कारखान्यात एक कोटी रुपये किंमतीची यंत्रसामुग्री संशोधन व विकास हेतू बसविली. या खर्चाची त्यांनी आयकर कायदा, 1961 मधील कलम 35 अंतर्गत खर्च म्हणून वजावट प्राप्त केली, तथापि, सदर यंत्रसामुग्री त्यांनी नियमित वस्तू उत्पादनासाठी वापरली आहे. कंपनीची ही कृती पुढील प्रकारची समजली जाईल :</p> <p>(A) कर व्यवस्थापन</p> <p>(B) कर नियोजन</p> <p>(C) कर टाळणे</p> <p>(D) कर चुकविणे</p> |
| <p>40. A non-corporate assessee is required to pay advance tax at of estimated taxable income, on or before 15th December.</p> <p>(A) 45%</p> <p>(B) 30%</p> <p>(C) 15%</p> <p>(D) 75%</p> | <p>40. गैरनिगमीय करदात्यास 15 डिसेंबर अथवा त्यापूर्वी अंदाजित करपात्र उत्पन्नाच्या दराने अग्रिम कर अदा करावा लागतो.</p> <p>(A) 45%</p> <p>(B) 30%</p> <p>(C) 15%</p> <p>(D) 75%</p> |

SEP - 50221/II—D

- | | |
|---|--|
| <p>41. A feeling of confusion, insecurity and anxiety caused by the strangeness of a new environment is termed as :</p> <p>(A) Cultural lag</p> <p>(B) Cultural conformity</p> <p>(C) Cultural transmission</p> <p>(D) Cultural shock</p> | <p>41. नवीन पर्यावरणातील वैचित्र्य, असुरक्षिततेची भावना व तणाव यामुळे निर्माण होणारे भावनिक अस्वस्थता याला असे म्हणतात.</p> <p>(A) सांस्कृतिक दरी</p> <p>(B) सांस्कृतिक आंतरविरोध</p> <p>(C) सांस्कृतिक संक्रमण</p> <p>(D) सांस्कृतिक आघात</p> |
| <p>42. The theory of Absolute Cost Advantage was given by :</p> <p>(A) Paul Krugman</p> <p>(B) Adam Smith</p> <p>(C) Eli Heckscher</p> <p>(D) David Ricardo</p> | <p>42. निरंकुश खर्च लाभ सिद्धांत यांनी मांडला.</p> <p>(A) पॉल क्रुगमन</p> <p>(B) अँडम स्मिथ</p> <p>(C) इली हेक्श्चर</p> <p>(D) डेविड रिकार्डो</p> |
| <p>43. India's foreign trade policy is known as :</p> <p>(A) EXIT policy</p> <p>(B) FDI policy</p> <p>(C) EXIM policy</p> <p>(D) Monetary policy</p> | <p>43. भारताचे परकीय व्यापार धोरण असेही ओळखले जाते :</p> <p>(A) निकास धोरण</p> <p>(B) थेट विदेशी गुंतवणूक धोरण</p> <p>(C) आयात-निर्यात धोरण</p> <p>(D) मौद्रिक धोरण</p> |
| <p>44. Firms that operate internationally are able to :</p> <p>(A) Earn a greater return from their skills and core competencies</p> <p>(B) Realize location economies where they can be performed most efficiently</p> <p>(C) Realize experience curve economies which reduces cost of production</p> <p>(D) All the above</p> | <p>44. ज्या पेढ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असतात त्या :</p> <p>(A) त्यांची कौशल्ये आणि मूलभूत क्षमतांपासून जास्तीचा महसूल प्राप्त करतात</p> <p>(B) स्थान बचतीचे अवलोकन करून अधिक कार्यक्षमपणे काम करतात</p> <p>(C) अनुभव वक्र बचतीचे अवलोकन करतात ज्या उत्पादनखर्चात घट करतात</p> <p>(D) वरीलपैकी सर्व</p> |

SEP - 50221/II—D

- | | |
|---|--|
| <p>45. Which one of the following is <i>not</i> a component of balance of payments ?</p> <p>(A) Current account</p> <p>(B) Capital account</p> <p>(C) Social account</p> <p>(D) Official settlement account</p> | <p>45. खालीलपैकी कोणता व्यवहारशेपाचा घटक नाही ?</p> <p>(A) चालू खाते</p> <p>(B) भांडवली खाते</p> <p>(C) सामाजिक खाते</p> <p>(D) कार्यालयीन व्यवहारपूर्ती खाते</p> |
| <p>46. Which one of the following is <i>not</i> a member of North American Free Trade Agreement (NAFTA) ?</p> <p>(A) Canada</p> <p>(B) Mexico</p> <p>(C) Japan</p> <p>(D) U.S.A.</p> | <p>46. खालीलपैकी कोणता देश नाफ्टाचा सदस्य नाही ?</p> <p>(A) कॅनडा</p> <p>(B) मेक्सिको</p> <p>(C) जपान</p> <p>(D) अमेरिका</p> |
| <p>47. Which one of the following is <i>not</i> a determinant of foreign investment ?</p> <p>(A) Political stability</p> <p>(B) Legal and regulatory framework</p> <p>(C) Quality education</p> <p>(D) Size of market</p> | <p>47. खालीलपैकी कोणता घटक परकीय गुंतवणुकीचा निर्धारक नाही ?</p> <p>(A) राजकीय स्थैर्य</p> <p>(B) कायदेशीर आणि नियमन संरचना</p> <p>(C) गुणवत्ता शिक्षण</p> <p>(D) बाजाराचे आकारमान</p> |
| <p>48. ASEAN Vision 2020 was adopted in :</p> <p>(A) 1991</p> <p>(B) 1997</p> <p>(C) 2000</p> <p>(D) 2002</p> | <p>48. आसियान व्हीजन 2020 या वर्षी स्वीकारण्यात आले.</p> <p>(A) 1991</p> <p>(B) 1997</p> <p>(C) 2000</p> <p>(D) 2002</p> |

SEP - 50221/II—D

- | | |
|--|--|
| <p>49. Trade related Intellectual Property Rights doesn't include</p> <p>(A) Copyrights</p> <p>(B) Trademarks</p> <p>(C) Industrial design</p> <p>(D) Labour laws</p> | <p>49. व्यापारसंबंधित बौद्धिक मालमत्ता हक्क यात याचा समावेश होत नाही.</p> <p>(A) स्वामित्व हक्क</p> <p>(B) व्यापारचिन्हे</p> <p>(C) औद्योगिक रचना</p> <p>(D) कामगार कायदे</p> |
| <p>50. is director general of the World Trade Organization.</p> <p>(A) Geeta Gopinath</p> <p>(B) Roberto Azevedo</p> <p>(C) Yonov Frederick</p> <p>(D) Christine Lagarde</p> | <p>50. हे विश्व व्यापार संघटनेचे महासंचालक आहेत.</p> <p>(A) गीता गोपीनाथ</p> <p>(B) रॉबर्टो अझवेदो</p> <p>(C) योनो फ्रेडरिक</p> <p>(D) ख्रिस्तिन लगार्डे</p> |
| <p>51. Inflation Accounting is an expected solution over the limitations of assumption.</p> <p>(A) Historical cost concept</p> <p>(B) Matching concept</p> <p>(C) Dual aspect concept</p> <p>(D) Convention of consistency</p> | <p>51. गृहीतकच्या मर्यादेवरील अपेक्षित पर्याय हा चलन अति वृद्धी लेखांक आहे.</p> <p>(A) ऐतिहासिक परिव्यय संकल्पना</p> <p>(B) संतुलन संकल्पना</p> <p>(C) द्वियक संकल्पना</p> <p>(D) सातत्याचा संकेत</p> |
| <p>52. Which of the following is not a part of Budget ?</p> <p>(A) Projected Balance Sheet</p> <p>(B) Capital expenditure budget</p> <p>(C) Operating budget</p> <p>(D) Budget manual</p> | <p>52. खालीलपैकी कोणत्या बाबीचा अंदाजपत्रकात समावेश होत नाही ?</p> <p>(A) प्रकल्पित ताळेबंद</p> <p>(B) भांडवली खर्च अंदाजपत्रक</p> <p>(C) चालू कामकाज अंदाजपत्रक</p> <p>(D) अंदाजपत्रक हस्तपुस्तिका</p> |

SEP - 50221/II—D

- | | |
|---|---|
| <p>53. The amount of sales needed to attain a desired profit is calculated by dividing by the contribution margin ratio.</p> <p>(A) Fixed cost</p> <p>(B) Desired profit</p> <p>(C) Desired profit plus fixed cost</p> <p>(D) Variable cost</p> | <p>53. अपेक्षित लाभ प्राप्तीसाठी करावयाच्या विक्रीच्या राशीचे गणन करण्यासाठी करावयाचे सूत्र = ÷ योगदान सीमान्त अनुपात.</p> <p>(A) स्थिर परिव्यय</p> <p>(B) अपेक्षित नफा</p> <p>(C) अपेक्षित नफा अधिक स्थिर परिव्यय</p> <p>(D) चल परिव्यय</p> |
| <p>54. Standard cost is developed by :</p> <p>(A) Adjusting price level changes in the prices of material and labour etc</p> <p>(B) Interpolating the market price with the expected profit</p> <p>(C) Adding the profit margin to actual cost</p> <p>(D) Incorporating price level changes in market price</p> | <p>54. प्रमाणित परिव्यय हे विकसित होते.</p> <p>(A) कच्चा माल व श्रममूल्य यांच्या किंमतीत किंमत पातळीतील बदलांचे समायोजन करून</p> <p>(B) बाजार मूल्यामध्ये अपेक्षित नफ्याचा अंतर्वेश करून</p> <p>(C) प्रत्यक्ष परिव्ययात नफ्याचा समावेश करून</p> <p>(D) बाजार मूल्यामध्ये किंमत पातळीतील बदलांचा समावेश करून</p> |
| <p>55. A master budget comprises of :</p> <p>(A) The entire set of budgets prepared</p> <p>(B) The budgeted cash flow</p> <p>(C) The budgeted profit and loss account</p> <p>(D) The budgeted cash flow, budgeted profit and loss statement and budgeted balance sheet</p> | <p>55. प्रधान अंदाजपत्रकात पुढील बाबी अंतर्भूत होतात :</p> <p>(A) सर्व प्रकारच्या अंदाजपत्रकांचे संच एकत्र करून</p> <p>(B) अंदाजित रोखता प्रवाह</p> <p>(C) अंदाजित नफा-तोटापत्रक</p> <p>(D) अंदाजित रोखता प्रवाह, अंदाजित नफा-तोटापत्रक व अंदाजित ताळेबंद</p> |

SEP - 50221/II—D

56. The period of preference shares can not exceed
 (A) 20 years
 (B) 7 years
 (C) 5 years
 (D) 8 years
57. Activity Based Costing brings accuracy and reliability in product cost determination by focussing on in the cost incurrence.
 (A) Cause and effect relationship
 (B) Cost absorption
 (C) Cost allocation
 (D) Cost apportionment
58. The budgeted per unit cost data of a toy manufacturing company is :
 Material ₹ 18
 Labour ₹ 09
 Variable overheads ₹ 08
 Selling price ₹ 50
 Budgeted production and sales is 1,50,000 units. Fixed overhead incurred is ₹ 4,00,000.
 The total profit, if price is decreased by 25% and volume of sales increase by 30%, is :
 (A) ₹ 87,500
 (B) ₹ 61,900
 (C) ₹ 70,650
 (D) ₹ 55,600
56. अधिमान भागांचा कालावधी जास्त असत नाही.
 (A) 20 वर्षे
 (B) 7 वर्षे
 (C) 5 वर्षे
 (D) 8 वर्षे
57. परिव्यय आगणन करताना उपक्रमाधिष्ठीत परिव्यय पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे मूल्य निर्धारणात बाबीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे अचूकता व विश्वासाहता प्राप्त होते.
 (A) कार्यकारण भाव
 (B) परिव्यय अंतर्लयन
 (C) परिव्यय आवंटन
 (D) परिव्यय विभाजन
58. एका खेळणी उत्पादन करणाऱ्या कंपनीची अंदाजित प्रतिनग परिव्यय पुढीलप्रमाणे आहे :
 कच्चा माल ₹ 18
 मजुरी ₹ 09
 चल अधिव्यय ₹ 08
 विक्री किंमत ₹ 50
 अंदाजित उत्पादन व विक्री ही 1,50,000 नग आहे. स्थिर परिव्यय ₹ 4,00,000 आहे.
 जर किंमत 25% ने कमी केली व विक्री 30% ने वाढविली तर नफा पुढीलपैकी किती असेल ?
 (A) ₹ 87,500
 (B) ₹ 61,900
 (C) ₹ 70,650
 (D) ₹ 55,600

SEP - 50221/II—D

- | | |
|---|---|
| <p>59. A cash flow statement does not show :</p> <p>(A) Increase in working capital</p> <p>(B) Purchase of machine</p> <p>(C) Whether credit limit is breached</p> <p>(D) Whether a new loan is availed</p> <p>60. An auditor should consult the following document for knowing company's rules relating to its internal working :</p> <p>(A) Company's prospectus</p> <p>(B) Company's Memorandum of Association</p> <p>(C) Annual report</p> <p>(D) Company's Articles of Association</p> <p>61. What does an inward shift in the production possibility curve indicate ?</p> <p>(A) Economic recession</p> <p>(B) Economic growth</p> <p>(C) Economic stagnation</p> <p>(D) Hyperinflation in economy</p> <p>62. Business economics is essentially</p> <p>(A) Applied microeconomics only</p> <p>(B) Applied macroeconomics only</p> <p>(C) Both applied microeconomics and applied macroeconomics</p> <p>(D) Neither applied microeconomics, nor applied macroeconomics</p> | <p>59. रोख प्रवाहपत्रक हे दर्शवित नाही.</p> <p>(A) खेळत्या भांडवलात वाढ</p> <p>(B) यंत्रसामुग्री खरेदी</p> <p>(C) पत मर्यादेचे उल्लंघन झाले आहे काय</p> <p>(D) नवीन कर्ज घेतले आहे काय</p> <p>60. कंपनीचे अंतर्गत नियमांचे आकलन होण्यासाठी अंकक्षकाने कोणत्या कागदपत्राची पहाणी केली पाहिजे ?</p> <p>(A) कंपनीचे माहितीपत्रक</p> <p>(B) कंपनीचे घटनापत्रक</p> <p>(C) वार्षिक अहवाल</p> <p>(D) कंपनीची नियमावली</p> <p>61. उत्पादन शक्यता वक्र आतल्या बाजूस हलणे हे काय दर्शवते ?</p> <p>(A) आर्थिक मंदी</p> <p>(B) आर्थिक वृद्धी</p> <p>(C) आर्थिक अवरुद्धता</p> <p>(D) अर्थव्यवस्थेतील अवाजवी स्फिती</p> <p>62. व्यावसायिक अर्थशास्त्र हे मूलतः आहेत.</p> <p>(A) फक्त उपयोजित सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र</p> <p>(B) फक्त उपयोजित समग्रलक्षी अर्थशास्त्र</p> <p>(C) दोन्ही, उपयोजित सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि उपयोजित समग्रलक्षी अर्थशास्त्र</p> <p>(D) उपयोजित सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि उपयोजित समग्रलक्षी अर्थशास्त्र यापैकी काहीही नाही</p> |
|---|---|

SEP - 50221/II—D

- | | |
|---|--|
| <p>63. As we move down along a demand curve with constant slope, the price elasticity of demand :</p> <p>(A) Remains constant</p> <p>(B) Increases</p> <p>(C) Decreases</p> <p>(D) Multiplies</p> <p>64. If elasticity of demand is one ($E_D = 1$), then</p> <p>(A) $MR = AR$ and $AR = MR$</p> <p>(B) $MR < 0$ and $AR = 0$</p> <p>(C) $MR > 0$ and $AR > 0$</p> <p>(D) $MR = 0$ and $AR > 0$</p> <p>65. Which of the following is <i>not</i> an assumption of the law of diminishing marginal utility ?</p> <p>(A) Rationality</p> <p>(B) Cardinal utility</p> <p>(C) Homogeneous units of a commodity</p> <p>(D) Constant production function</p> <p>66. Which of the following is <i>not</i> true in case of the law of variable proportions ?</p> <p>(A) Production technology remains unchanged</p> <p>(B) Some inputs are kept fixed during production</p> <p>(C) Possibility of change in factor proportions</p> <p>(D) Constant returns to scale in all three stages of production</p> | <p>63. स्थिर चढ असणान्या मागणीवक्रावर जेव्हा आपण वरून खाली सरकतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता :</p> <p>(A) स्थिर राहते</p> <p>(B) वाढते</p> <p>(C) घटते</p> <p>(D) गुणित होते</p> <p>64. जेव्हा मागणीची लवचिकता एक ($E_D = 1$) असते तेव्हा :</p> <p>(A) सीमांत प्राप्ती = सरासरी प्राप्ती व सरासरी प्राप्ती = सीमांत प्राप्ती</p> <p>(B) सीमांत प्राप्ती < शून्य व सरासरी प्राप्ती = शून्य</p> <p>(C) सीमांत प्राप्ती > शून्य व सरासरी प्राप्ती > शून्य</p> <p>(D) सीमांत प्राप्ती = शून्य व सरासरी प्राप्ती > शून्य</p> <p>65. पुढीलपैकी कोणते घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे गृहीतक नाही ?</p> <p>(A) तर्कसंगतता</p> <p>(B) परिमेय उपयोगिता</p> <p>(C) वस्तूचे एकजिनसी नग</p> <p>(D) स्थिर उत्पादन फल</p> <p>66. बदलत्या प्रमाणफलाच्या नियमासंदर्भात पुढीलपैकी काय खरे नाही ?</p> <p>(A) उत्पादन तंत्रात बदल होत नाही</p> <p>(B) उत्पादनादरम्यान काही आदाने स्थिर ठेवलेली असतात</p> <p>(C) आदान गुणोत्तरात बदलाची शक्यता</p> <p>(D) उत्पादनाच्या सर्व तिनही टप्प्यात अनुमान प्रत्यय स्थिर राहते</p> |
|---|--|

SEP - 50221/II—D

- | | |
|---|---|
| <p>67. shows all combinations of inputs that can be used to produce a given level of output.</p> <p>(A) Expansion path</p> <p>(B) Isocost</p> <p>(C) Isobar</p> <p>(D) Isoquant</p> <p>68. In the short-run, a competitive firm maximises its profit by choosing an output at which price is</p> <p>(A) Equal to marginal cost</p> <p>(B) Greater than marginal cost</p> <p>(C) Less than marginal cost</p> <p>(D) Below the average variable cost</p> <p>69. The market structure where the monopolist charges different prices for the same commodity is known as</p> <p>(A) Natural monopoly</p> <p>(B) Discriminating monopoly</p> <p>(C) Legal monopoly</p> <p>(D) Simple monopoly</p> <p>70. A : Degrees of price discrimination were introduced by A.C. Pigou.</p> <p>B : Under first degree price discrimination consumer surplus is zero.</p> <p>(A) Only 'A' is true</p> <p>(B) Only 'B' is true</p> <p>(C) Both 'A' and 'B' are correct</p> <p>(D) Both 'A' and 'B' are incorrect</p> | <p>67. आदानाच्या अशा सर्व जोड्या दर्शवतो की ज्याचा वापर करून इच्छित/दिलेली उत्पादनपातळीवर उत्पादन करता येते.</p> <p>(A) विस्तारपथ</p> <p>(B) समखर्च</p> <p>(C) समस्तंभ (रिज)</p> <p>(D) समउत्पादन</p> <p>68. अल्पकाळात स्पर्धात्मक पेढी महत्तम नफ्यासाठी अशा उत्पादनाची निवड करते की जेथे किंमत</p> <p>(A) सीमांत खर्चाएवढी असते</p> <p>(B) सीमांत खर्चापेक्षा अधिक असते</p> <p>(C) सीमांत खर्चापेक्षा कमी असते</p> <p>(D) सरासरी बदलत्या खर्चापेक्षा खाली असते</p> <p>69. अशी बाजार संरचना जेथे मक्तेदार एकाच प्रकारच्या वस्तूसाठी भिन्न किंमत आकारतो ती</p> <p>(A) नैसर्गिक मक्तेदारी</p> <p>(B) भेदयुक्त मक्तेदारी</p> <p>(C) कायदेशीर मक्तेदारी</p> <p>(D) साधारण मक्तेदारी</p> <p>70. अ : किंमतभेदाच्या पातळ्या अे. सी. पीगू यांनी मांडल्या.</p> <p>ब : किंमतभेदाच्या प्रथम पातळीअंतर्गत ग्राहकाचे संतोषाधिक्य हे शून्य असते.</p> <p>(A) फक्त 'अ' विधान बरोबर आहे</p> <p>(B) फक्त 'ब' विधान बरोबर आहे</p> <p>(C) 'अ' व 'ब' दोन्ही विधाने बरोबर आहेत</p> <p>(D) 'अ' व 'ब' दोन्ही विधाने चूक आहेत</p> |
|---|---|

SEP - 50221/II—D

- | | |
|--|---|
| <p>71. Tax considerations do not enter into the cost of calculation.</p> <p>(A) Equity</p> <p>(B) Debt</p> <p>(C) Preference share</p> <p>(D) Retained earnings</p> | <p>71. चे परिव्यय काढताना करांच्या मुद्याचा विचार केला जात नाही.</p> <p>(A) साधारण भाग</p> <p>(B) कर्ज</p> <p>(C) अग्रहक्क भाग</p> <p>(D) अवितरित नफा (ठेऊन घेतलेला अतिरिक्त नफा)</p> |
| <p>72. If the investor invests his money in a particular company and company gets bankrupt, it is said to be</p> <p>(A) Default risk</p> <p>(B) Business risk</p> <p>(C) Market risk</p> <p>(D) Interest rate risk</p> | <p>72. जर एखाद्या गुंतवणूकदाराने विशिष्ट कंपनीत पैसे गुंतविले व ती कंपनी दिवाळखोर झाली तर त्यास या प्रकारची जोखीम म्हणतात.</p> <p>(A) कसूर जोखीम</p> <p>(B) व्यवसाय जोखीम</p> <p>(C) बाजार जोखीम</p> <p>(D) व्याजदर जोखीम</p> |
| <p>73. Degree of the financial leverage is a measure of relationship between :</p> <p>(A) EPS and EBIT</p> <p>(B) EBIT and quantity produced</p> <p>(C) EPS and sales</p> <p>(D) EPS and Interest payment</p> | <p>73. वित्तीय प्रतिपूरकाची पातळी ही मधील संबंध मोजण्याचे साधन आहे.</p> <p>(A) प्रतिभाग मिळकत आणि व्याज करोत्तर मिळकत</p> <p>(B) व्याज करोत्तर मिळकत आणि भागांचे उत्पादन</p> <p>(C) प्रतिभाग मिळकत आणि विक्री</p> <p>(D) प्रतिभाग मिळकत आणि व्याजाचे भुगतान</p> |
| <p>74. In accept-reject decisions</p> <p>(A) NPV and IRR methods produce identical results</p> <p>(B) NPV and IRR methods produce different results</p> <p>(C) NPV and IRR methods are indifferent</p> <p>(D) NPV and IRR never used for evaluation of project</p> | <p>74. स्वीकृती किंवा फेटाळणे निर्णयात</p> <p>(A) निव्वळ वर्तमान मूल्य आणि अंतर्गत परतावा दर पद्धती सम निकाल देतात</p> <p>(B) निव्वळ वर्तमान मूल्य आणि अंतर्गत परतावा दर पद्धती वेगळे निकाल देतात</p> <p>(C) निव्वळ वर्तमान मूल्य आणि अंतर्गत परतावा दर पद्धत तटस्थ निकाल देतात</p> <p>(D) निव्वळ वर्तमान मूल्य आणि अंतर्गत परतावा दर यांचा प्रकल्पमूल्य मापन करण्यासाठी कधीही वापर केला जात नाही</p> |

SEP - 50221/II—D

- | | |
|--|--|
| <p>75. The costliest of long term source of finance is :</p> <p>(A) Preference share capital</p> <p>(B) Equity share capital</p> <p>(C) Retained earnings</p> <p>(D) Debentures</p> <p>76. If the price is ₹ 300 and the dividend is ₹ 30, what should be the price at which one should sell the stock at the end of one year in order to obtain a rate of return of 40% ?</p> <p>(A) ₹ 390</p> <p>(B) ₹ 420</p> <p>(C) ₹ 450</p> <p>(D) ₹ 370</p> <p>77. Maximising the wealth of the shareholders is reflected in :</p> <p>(A) Maximising market price of equity shares</p> <p>(B) Maximising cash balance</p> <p>(C) Maximising retained earnings</p> <p>(D) Maximising issued capital</p> <p>78. Speculators will buy and, currency through a forward market deal if :</p> <p>(A) Future spot rate of that currency is expected to be lower than the forward rate</p> <p>(B) Future spot rate of that currency is expected to be higher than the forward rate</p> <p>(C) If future spot rate is expected to be equal to the forward rate</p> <p>(D) Future spot rate of the currency is not expected to be lower than the forward rate</p> | <p>75. दीर्घकालीन निधी उभारण्याचा महागडा स्रोत हा आहे.</p> <p>(A) अग्रहक्क भाग भांडवल</p> <p>(B) सामान्य भाग भांडवल</p> <p>(C) ठेऊन घेतलेला अतिरिक्त नफा (अवितरित नफा)</p> <p>(D) कर्जरोखे</p> <p>76. जर भागाची किंमत ₹ 300 आहे आणि लाभांश ₹ 30 आहे. जर एखाद्यास वर्षाच्या शेवटी भागावर 40% दराने परतावा हवा असेल, तर त्यासाठी किती किंमतीला तो भाग त्याने विकला पाहिजे ?</p> <p>(A) ₹ 390</p> <p>(B) ₹ 420</p> <p>(C) ₹ 450</p> <p>(D) ₹ 370</p> <p>77. भागधारकांच्या संपत्तीचे महत्तमीकरण हे कशातून प्रतिबिंबित होते ?</p> <p>(A) भागांच्या बाजारमूल्याचे महत्तमीकरण</p> <p>(B) रोखीचे महत्तमीकरण</p> <p>(C) संचयीत उत्पन्नाचे महत्तमीकरण</p> <p>(D) विक्रीस काढलेल्या भांडवलाचे महत्तमीकरण</p> <p>78. सटोडीया चलनाची खरेदी आणि वायदे बाजारात तर करेल.</p> <p>(A) त्या चलनाचा भविष्यातील हजर बाजार दर हा वायदे दरापेक्षा कमी अपेक्षित असेल</p> <p>(B) त्या चलनाचा भविष्यातील हजर बाजार दर हा वायदे बाजार दरापेक्षा जास्त अपेक्षित असेल</p> <p>(C) त्या चलनाचा भविष्यातील हजर बाजार दर हा वायदे बाजार दरा एवढाच अपेक्षित असेल</p> <p>(D) त्या चलनाचा भविष्यातील हजर बाजार दर हा वायदे बाजार दरापेक्षा कमी अपेक्षित नसेल</p> |
|--|--|

SEP - 50221/II—D

- | | |
|---|--|
| <p>79. Free land and building given by the host-country Government is</p> <p>(A) Not included in the initial cash flow</p> <p>(B) Included in the initial cash flow</p> <p>(C) Added to the initial cash flow</p> <p>(D) Not added in the income statement</p> <p>80. Euro notes have a maturity of</p> <p>(A) One year or less</p> <p>(B) More than one year but less than 3 years</p> <p>(C) More than 3 years but less than 5 years</p> <p>(D) More than 5 years</p> <p>81. If for 10 observations $\sum (x - 20) = 100$, then the arithmetic mean is</p> <p>(A) 20</p> <p>(B) 30</p> <p>(C) 10</p> <p>(D) 120</p> <p>82. State which of the following statements is <i>true</i> ?</p> <p>(A) Arithmetic mean is proper representative of the group if the standard deviation is smaller</p> <p>(B) Arithmetic mean is proper representative of the group if the standard deviation is larger</p> <p>(C) Arithmetic mean is proper representative of the group irrespective the standard deviation</p> <p>(D) Smaller the standard deviation, smaller will be the arithmetic mean</p> | <p>79. यजमान देशाने मोफत दिलेली जमीन व इमारत यांचा</p> <p>(A) प्रारंभिक रोख प्रवाहात समावेश केला जात नाही</p> <p>(B) प्रारंभिक रोख प्रवाहात समावेश केला जातो</p> <p>(C) प्रारंभिक रोख प्रवाहात मिळविला जातो</p> <p>(D) उत्पन्न पत्रकात समाविष्ट केला जात नाही</p> <p>80. युरो नोटस्ची परिपक्वता (परतफेडीची मुदत) ही असते.</p> <p>(A) एक वर्ष किंवा कमी</p> <p>(B) एक वर्षापेक्षा जास्त पण 3 वर्षापेक्षा कमी</p> <p>(C) तीन वर्षापेक्षा जास्त पण पाच वर्षापेक्षा कमी</p> <p>(D) पाच वर्षापेक्षा जास्त</p> <p>81. जर 10 निरीक्षणांसाठी $\sum (x - 20) = 100$, तर गणितमध्य असेल.</p> <p>(A) 20</p> <p>(B) 30</p> <p>(C) 10</p> <p>(D) 120</p> <p>82. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगा ?</p> <p>(A) जर एखाद्या गटाचे प्रमाण विचलन लहान असेल तर गणितमध्य हा त्या गटाचा योग्य प्रतिनिधी असेल</p> <p>(B) जर एखाद्या गटाचे प्रमाण विचलन मोठे असेल तर गणितमध्य हा त्या गटाचा योग्य प्रतिनिधी असेल</p> <p>(C) प्रमाण विचलन विचारात न घेतादेखील गणितमध्य हा त्या गटाचा योग्य प्रतिनिधी असतो</p> <p>(D) प्रमाण विचलन लहान असेल तर गणितमध्य पण लहान असते</p> |
|---|--|

SEP - 50221/II—D

- | | |
|---|--|
| <p>83. If $P(A) = 0.7$, $P(B) = 0.8$, $P(A \cap B) = 0.3$, then $P(A' \cap B) = \dots\dots$</p> <p>(A) 0.7</p> <p>(B) 0.1</p> <p>(C) 0.5</p> <p>(D) - 0.1</p> | <p>83. जर $P(A) = 0.7$, $P(B) = 0.8$, $P(A \cap B) = 0.3$, तर $P(A' \cap B) = \dots\dots$</p> <p>(A) 0.7</p> <p>(B) 0.1</p> <p>(C) 0.5</p> <p>(D) - 0.1</p> |
| <p>84. It has been found that the number of mistakes per page in a book follows Poisson probability distribution with parameter 2, then the probability that there is no mistake on a certain page is $\dots\dots$</p> <p>(A) e^2</p> <p>(B) $\bar{e}^2$</p> <p>(C) $2\bar{e}^2$</p> <p>(D) $\frac{1}{2}\bar{e}^2$</p> | <p>84. प्रतिपानावरील छपाईमधील चुकांचे संभाव्यता वितरण पॉइसॉन (Poisson) आढळून येते, जर त्याचे प्राचल (Parameter) 2 असेल तर एखाद्या ठराविक पानावर एक ही चूक आढळणार याची संभाव्यता $\dots\dots\dots$ असेल.</p> <p>(A) e^2</p> <p>(B) $\bar{e}^2$</p> <p>(C) $2\bar{e}^2$</p> <p>(D) $\frac{1}{2}\bar{e}^2$</p> |
| <p>85. The mean and variance of a binomial distribution are 8 and 4 respectively, then the parameters are $\dots\dots\dots$</p> <p>(A) $n = 8$ $P = 0.5$</p> <p>(B) $n = 4$ $P = 0.4$</p> <p>(C) $n = 16$ $P = 0.5$</p> <p>(D) $n = 16$ $P = 0.4$</p> | <p>85. बायनॉमियल संभाव्यता वितरणाचे मध्य व प्रचरण अनुक्रमे 8 व 4 असेल तर त्याचे प्राचल $\dots\dots\dots$, $\dots\dots\dots$ असतील.</p> <p>(A) $n = 8$ $P = 0.5$</p> <p>(B) $n = 4$ $P = 0.4$</p> <p>(C) $n = 16$ $P = 0.5$</p> <p>(D) $n = 16$ $P = 0.4$</p> |

SEP - 50221/II—D

- | | |
|---|---|
| <p>86. The area under the standard normal curve between the lines at the points -1.96 and $+1.96$ is</p> <p>(A) 50%</p> <p>(B) 90%</p> <p>(C) 95%</p> <p>(D) 5%</p> | <p>86. प्रमाणित प्रसामान्य वक्राखालील -1.96 आणि $+1.96$ या बिंदूमधून काढलेल्या रेषांमधील क्षेत्रफळ असते.</p> <p>(A) 50%</p> <p>(B) 90%</p> <p>(C) 95%</p> <p>(D) 5%</p> |
| <p>87. In order to test equality of population means of two groups when their standard deviations are unknown, we use test.</p> <p>(A) F</p> <p>(B) t</p> <p>(C) z</p> <p>(D) Chi-square</p> | <p>87. दोन समाष्टि मध्याची समानता तपासण्यासाठी जेव्हा प्रमाण विचलने माहित नसतील तेव्हा ही कसोटी वापरतात.</p> <p>(A) F</p> <p>(B) t</p> <p>(C) z</p> <p>(D) Chi-square</p> |
| <p>88. Analysis of variance technique involves</p> <p>(A) Computation of variances of different groups</p> <p>(B) Computation of means and variances of different groups</p> <p>(C) Splitting of the variance as variation between the samples and also within sample</p> <p>(D) Preparation of ANOVA table</p> | <p>88. प्रचरण विश्लेषण या तंत्रामध्ये समावेश असतो.</p> <p>(A) विविध गटांचे प्रचरण काढण्याचा</p> <p>(B) विविध गटांचे मध्य व प्रचरण काढण्याचा</p> <p>(C) प्रचरणाची नमुना गटांतर्गत प्रचरण (Within sample) व नमुना आंतरगटांमधील प्रचरण (between samples) अशी विभागणी करण्याचा</p> <p>(D) ANOVA सारणी तयार करणे</p> |
| <p>89. A research which aims at finding a solution for an immediate problem facing a society or a business organisation is called as research.</p> <p>(A) Fundamental</p> <p>(B) Applied</p> <p>(C) Analytical</p> <p>(D) Conceptual</p> | <p>89. समाजाला किंवा व्यावसायिक संगठनास भेडसावणाऱ्या निकडीच्या समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशाने केलेल्या संशोधनास संशोधन असे म्हणतात.</p> <p>(A) मूलभूत</p> <p>(B) उपयोजित</p> <p>(C) वैश्लेषिक</p> <p>(D) संकल्पनात्मक</p> |

SEP - 50221/II—D

90. Arrange the following steps in report writing in appropriate order :

- (i) Preparation of rough draft
- (ii) Logical analysis of the subject matter
- (iii) Preparation of the final outline
- (iv) Preparation of the final bibliography
- (v) Rewriting and polishing of the rough draft

- (A) (i), (v), (ii), (iv), (iii)
- (B) (ii), (iii), (i), (v), (iv)
- (C) (iii), (ii), (v), (iv), (i)
- (D) (v), (i), (iii), (ii), (iv)

91. Conflict has always been considered undesirable so that it should be avoided when possible or resolved soon it occurs. However, believes that conflict can be helpful or constructive if handled properly.

- (A) Scientific management school
- (B) Administrative management school
- (C) Human relations school
- (D) Modern management view

90. अहवाललेखनातील पुढे दिलेले टप्पे योग्य क्रमाने मांडा :

- (i) कच्चा मसुदा तयार करणे
- (ii) विषयाचे तर्कशुद्ध विश्लेषण
- (iii) अंतिम रूपरेखा तयार करणे
- (iv) अंतिम ग्रंथसूची तयार करणे
- (v) कच्च्या मसुद्याची सुधारित आवृत्ती तयार करणे व पुनर्लेखन करणे.

- (A) (i), (v), (ii), (iv), (iii)
- (B) (ii), (iii), (i), (v), (iv)
- (C) (iii), (ii), (v), (iv), (i)
- (D) (v), (i), (iii), (ii), (iv)

91. संघर्ष ही बाब अनिष्ट समजली जाते. संघर्ष हा शक्यतो टाळला जावा अथवा त्यावर त्वरित तोडगा काढण्यात यावा. तथापि, यांचा असा विश्वास आहे की संघर्ष हा योग्य रीतीने हाताळण्यास उपयोगी अथवा रचनात्मक ठरू शकतो.

- (A) शास्त्रीय व्यवस्थापन विचारप्रणाली
- (B) प्रशासकीय व्यवस्थापन विचारप्रणाली
- (C) मानवी सहसंबंध विचारप्रणाली
- (D) आधुनिक व्यवस्थापन विचार

SEP - 50221/II—D

- | | |
|---|---|
| <p>92. Bostan Consulting Group (BCG) focus on the following.</p> <p>(A) Sales, growth of market and whether it absorbs or produces cash in its operations</p> <p>(B) Technology Development, Sales Development and Product Development</p> <p>(C) Market development, innovations and sales growth</p> <p>(D) New business development, New market development and New product development</p> | <p>92. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी) कशावर केंद्रीकृत आहे ?</p> <p>(A) बाजाराची वृद्धी व विक्री तसेच ते व्यवहार करताना रोख रक्कम वापरतात अथवा निर्माण करतात</p> <p>(B) तंत्रज्ञान विकास, विक्री वृद्धी व उत्पादन वृद्धी</p> <p>(C) बाजारपेठ विकास, नाविन्यपूर्णता व विक्री वृद्धी</p> <p>(D) नवीन व्यवसायाचा विकास, नवीन बाजाराचा विकास व नवीन उत्पादन विकास</p> |
| <p>93. pointed out that effective direction depends upon the harmony of objectives.</p> <p>(A) Peter Drucker</p> <p>(B) Fredric Taylor</p> <p>(C) Henry Fayol</p> <p>(D) Philip Kotler</p> | <p>93. ह्यांनी परिणामकारक दिग्दर्शन हे उद्दिष्टांमध्ये असणाऱ्या ताळमेळावर अवलंबून असते हे दाखवून दिले :</p> <p>(A) पीटर ड्रुकर</p> <p>(B) फ्रेडरिक टेलर</p> <p>(C) हेन्री फेऑल</p> <p>(D) फिलीप कोटलर</p> |
| <p>94. Increase in supply or in productivity of factors such as financial, labour and material is called :</p> <p>(A) Factor innovation</p> <p>(B) Resource innovation</p> <p>(C) Expansion</p> <p>(D) Basic innovation</p> | <p>94. वित्तीय, श्रम व साधनसामग्री अशा घटकांच्या पुरवठ्यात किंवा उत्पादकतेत वाढ होते तेव्हा त्याला असे म्हणतात.</p> <p>(A) घटक नवनिर्मिती</p> <p>(B) साधन नवनिर्मिती</p> <p>(C) विस्तारीकरण</p> <p>(D) मूलभूत नवनिर्मिती</p> |

SEP - 50221/II—D

- | | |
|---|---|
| <p>95. Markov analysis technique is used in Human Resource planning for forecasts.</p> <p>(A) Long-term</p> <p>(B) Medium-term</p> <p>(C) Short-term</p> <p>(D) Uncertain period</p> | <p>95. मानव संसाधन विकासात मार्कोव्ह विश्लेषण तंत्र भाकितासाठी वापरले जाते.</p> <p>(A) दीर्घकालीन</p> <p>(B) मध्यमकालीन</p> <p>(C) अल्पकालीन</p> <p>(D) अनिश्चित कालावधीसाठी</p> |
| <p>96. Business ethics and effective corporate Governance result in</p> <p>(A) Short-term profit maximizaion</p> <p>(B) Reduced taxes</p> <p>(C) Wealth maximisation</p> <p>(D) Monopoly</p> | <p>96. व्यावसायिक नीतिमत्ता व प्रभावी प्रमंडलीय सुशासन याची परिणीती यात होते.</p> <p>(A) अल्पकालीन नफा महत्तमीकरण</p> <p>(B) कमी झालेले कर</p> <p>(C) संपत्तीचे महत्तमीकरण</p> <p>(D) मक्तेदारी</p> |
| <p>97. is not the form/scheme of workers participation in management.</p> <p>(A) Works committees</p> <p>(B) Joint management councils</p> <p>(C) Employee directors on the board of directors</p> <p>(D) Board of Directors</p> | <p>97. कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनात सहभागाचे पुढीलपैकी कोणती योजना नाही ?</p> <p>(A) कार्यसमिती</p> <p>(B) संयुक्त व्यवस्थापन परिषद</p> <p>(C) संचालक मंडळावर कर्मचाऱ्यांमार्फत नियुक्त संचालक</p> <p>(D) संचालक मंडळ</p> |

SEP - 50221/II—D

- | | |
|---|--|
| <p>98. is a process of guiding and counselling the employee to familiarize him with job situations.</p> <p>(A) Rank and File Job Training</p> <p>(B) Supervisory Training</p> <p>(C) Induction Training</p> <p>(D) Craft Training</p> | <p>98. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यस्थळाची व कार्यपरिस्थितीची माहिती करून देण्यासाठी मार्गदर्शन व समुपदेशन प्रक्रियेला असे म्हणतात :</p> <p>(A) जनसाधारण प्रशिक्षण</p> <p>(B) पर्यवेक्षीय प्रशिक्षण</p> <p>(C) विगमन प्रशिक्षण/संस्थापरिचय प्रशिक्षण</p> <p>(D) हस्तकला प्रशिक्षण</p> |
| <p>99. In type of leadership the leader's job is primarily of a moderator, even though he makes the final decision and he alone is responsible for the results.</p> <p>(A) Autocratic Dictatorial leadership</p> <p>(B) Participative or Democratic leadership</p> <p>(C) Laissez faire or free-reign leadership</p> <p>(D) (A) and (C)</p> | <p>99. या प्रकारच्या नेतृत्व पद्धतीमध्ये, नेत्याची प्राथमिक जबाबदारी ही नियंत्रक म्हणून असते, अंतिम निर्णय तोच घेतो व निर्णयाच्या परिणामास तोच जबाबदार असतो.</p> <p>(A) एकाधिकार व हुकूमशाही पद्धतीची नेतृत्वशैली</p> <p>(B) सहभागी व लोकशाही नेतृत्वशैली/नेतृत्वपद्धती</p> <p>(C) निरंकुश अथवा मुक्त शासनपद्धती</p> <p>(D) (A) व (C)</p> |
| <p>100. is the process of determining the task involved in the job and personal qualities of the individuals required to perform it.</p> <p>(A) Job analysis</p> <p>(B) Job description</p> <p>(C) Job evaluation</p> <p>(D) Job enrichment</p> | <p>100. कोणतेही कार्य (job) करण्यासाठी करावयाची कामगिरी (task) व ते कार्य करणाऱ्या व्यक्तीला आवश्यक असणारे गुण (qualities) ठरविण्याची प्रक्रिया म्हणजे :</p> <p>(A) कार्य विश्लेषण</p> <p>(B) कार्य वर्णन/तपशील</p> <p>(C) कार्य मूल्यमापन</p> <p>(D) कार्य समृद्धीकरण</p> |

SEP - 50221/II—D

ROUGH WORK

prepp
Your Personal Exam Guide